

May 16, 2025

The Secretary,  
Listing Department,  
BSE Limited,  
1<sup>st</sup> Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai – 400 001  
Scrip Code: 531642

The Manager,  
Listing Department,  
National Stock Exchange of India Limited,  
'Exchange Plaza', C-1 Block G,  
Bandra Kurla Complex, Bandra (East),  
Mumbai – 400 051  
Scrip Symbol: MARICO

**Sub.: Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copies of the notice published in the Business Standard (English) and Navshakti (Marathi) editions today i.e. May 16, 2025.

The same is being made available on the website of the Company at:  
<https://marico.com/india/investors/documentation/shareholder-info>

Kindly take the above on record.

Thank you.

Yours faithfully,

For **Marico Limited**

**Vinay M A**  
**Company Secretary & Compliance Officer**

Encl.: As above



**अस्वीकृती**  
ह्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये कर्पाचात आलेल्या टाळाण्या खेपणा किंवा सत्यताही नवसाहित्य कोणतीही इमी टमी टमी अशा जाहिरातीवर कोणतीही सूत्री करण्यापुढी न्यावी. चौकीदार कर्पाचात किंवा हातांवा सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचनायेंत घेतले.  
ह्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाइटवर ई फ्लम वेबचे अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये कोणत्याही त्रुटीबाबत दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीबाबत मुद्दामुळे किंवा त्रुटीबाबत दिशाभूलादी भावना किंवा परदेताहीत कोणत्याही दिशाभूला किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकारपत्रात नसाहित्या मुद्दम, प्रयाकर, सांघादक आणि प्रदायक यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दिशाभूल सर्व्वेकी जाहिरातदारांचे असले ज्यामध्ये नसाहित्य कोणतीही भूमिका असणार नाही.

**CHANGE OF NAME**  
I AMITA ASHOK DOSHI HAVE CHANGED MY NAME FROM MEERA ASHOK DOSHI TO AMITA ASHOK DOSHI AS PER AFFIDAVIT (47AB 960623) IN MUMBAI, MAHARASHTRA DATED 25/03/2025 ADDRESS: R- 15 LANE 02, SECTOR- 9, CBD BELAPUR NAVI MUMBAI 400614. CL- 301  
I HAVE CHANGED MY NAME FROM SHEELA SHANTARAM TAMBE TO SNEHA DINESH GAMARE AS PER DOCUMENTS. CL-401  
I HAVE CHANGED MY NAME FROM OLD NAME : ANISHA ANANTH BABU TO NEW NAME : ANISHA ANANTH AS PER THE NAME ON MY AADHAR CARD. BOTH BEING SAME. CL- 601  
I HAVE CHANGED MY NAME FROM SONAL BAKSHI TO SONAL BAKSHI NARULA AS PER DOCUMENTS. CL- 501  
I HAVE CHANGED MY NAME FROM DILWARR BALUCH TO DILWARR ISMAIL BALUCH AS PER AADHAR CARD NAME FOR ALL PURPOSES. AADHAR- 232061149769. ADDRESS: J/1203, VINAY UNIQUE GARDEN, GLOBAL CITY, VIRAR WEST- 401303. CL- 701  
I HAVE CHANGED MY NAME FROM OLD NAME : NAINA ANANTH AS PER THE NAME ON MY AADHAR CARD AND BOTH BEING SAME. CL- 801  
I HAVE CHANGED MY NAME FROM NASIMAHMAD JAUWADHMAD TO NASIM JAUWAD AHMAD AS PER GAZETTE NO: (M- 23277147). CL- 901  
MY NAME WAS WRONGLY MENTIONED ON MY SCHOOL LEAVING CERTIFICATE IS YADAV RUPALI GORAKHAI MY CORRECT NAME IS RUPALI GORAKHANATH YADAV (AS PER AADHAR CARD NO: 212141193937). CL- 911  
I HAVE CHANGED MY NAME FROM MRS MAYA DAMODAR KURPANE TO MRS. MAYA SASGAR WAGHAMARE AS PER DOCUMENTS. CL- 999

**जाहीर सूचना**  
सामान्य जनतेस कळविण्यात येते की प्रयांत जैन आणि कुमारपाल जैन हे दळमजला आणि पहिला मजला, मालमाता क्र. ०१,००००००३०५००, म्युनिसिपल अडी. क्र. २१, वर क्रमांक १ (६), गांधी चौक, बाजारपेठ, कल्याण - ४२१३०१. हे नमूद मिळकतीचे मालक आहेत. वरील मालकांनी कळवले आहे की मूळ निमांकन करार आणि अधिग्रहण विवेक दिनांक ०६/०४/२०१३ (पारसलत जैन आणि कुंदमलत जैन यांच्यात तसेच ओतमलत आणि कुंदमलत जैन यांच्यात) व दस्तऐवज क्रमांक केएलएन-२१५६-१९२२ साठीची नोंदणी पावती हखलेली आहे. सध्या परल्टवर कोणाही दावा/हक्कत असलेले सर्व स्वार्थीस यादारे सूचित करण्यात येते की त्यांनी आपला दावा किंवा हक्कत कोणीही स्वरुपात, घाली नमूद केलेल्या कार्यालयच्या परचावर, ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून वहा (१०) दिवसांच्या आत सादर करावा. अन्यथा, असे कोणतेही दावे/हक्कती कायमस्वरुपी त्यागित किंवा परल्टागित मानण्यात येतील आणि परल्टजावत कोणताही दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही.  
दिनांक: १३/०५/२०२५  
शे. आरती शिंदे अॅण्ड कंपनी कार्यालय, ७८, तिसरा मजला, साई सदन, ६८, जन्मभूमी मार्ग, फोंट, मुंबई - १.

**जाहीर सूचना**  
यादारे सूचित करण्यात येते की मयत श्रीम. आनू जिमी पावरी (यापुढे "मयत वकील" असे उल्लेख) यांचे दिनांक ०६ मे २०२० रोजी ३/३, जहागीर मॅजला, अमंदीवाल पोस्टा मॉन, मरीन लायन्स, मुंबई - ४०००२० येथे मिथन जाले. त्यांची सून श्रीम. यामिन सायस पावरी यांनी नुहममूदई महागणपालिका आरोग्य विभाग - ए वॉर्ड विरुद्ध माननीय मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि जिह्रा देडाधिकारी (संजय गांधी योजना शाखा), दुसरा मजला, जुना कस्टम हाउस, फोंट, मुंबई - ४०० ००१ (यापुढे "जिल्हाधिकारी कार्यालय" असा उल्लेख) येथे अर्ज सादर केले आहे, ज्यामध्ये मयत वकीलचा मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक अर्दीस मागितले आहेत. कोविड-१९ महामारीमुळे मृत्यूच्या वेळी मृत्यू प्रमाणपत्र मिळवता आता नव्हता. कोणत्याही वकील कि संस्थेने वरील मयत वकीलचा मृत्यू प्रमाणपत्राच्या निर्माससंदर्भात कोणताही दावा किंवा हक्कत असल्यात, त्यांनी संबंधित कागदांपुरतो प्रमाणित संपादनसह लेखी स्वरुपात खालील नमूद परचावर ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत सादर करावी आवश्यक आहे. निमांशित मुदतीत दावा किंवा हक्कत सादर न केल्यास, असे समजले जाईल की त्या वकीलने आपला दावा आणि हक्कत सोडून दिले आहे, आणि जिल्हाधिकारी कार्यालय मृत्यू प्रमाणपत्र निर्मासित करण्यास आवश्यक अर्दीस पारित करण्यास पुढे जाईल.  
दिनांक: १६ मे २०२५

**इंडियन बँक Indian Bank**  
इलाहाबाद ALLAHABAD  
१४३, दी पॉलिन्स सिस्टर्स सोसायटी, वॉटरफ्लूड रोड, बांद्रा (प.), मुंबई-४०००५०, फोन: ०२२-२६२४९३४०, ०२२-२६२४९३४१, आरवफएससी: आरवडआरव०००००३०२ ई-मेल: bandrawest@indianbank.co.in  
**कब्जा सूचना (स्थायि मिळकतीकरिता)**  
(सिक्वियुटी ईंस्टेरेट (एफकोसिमेंट) रूल्स, २००२ च्या नियम-८(१) अन्वये)  
ज्याअर्थी निम्नव्याखरीकरा हे इंडियन बँकेक प्राधिकृत अधिकारी ना घाल्यावे सिक्वियुटीअटोरेजन अॅण्ड रिक्लम्टुरेशन अॅण्ड फायनान्सिअल अॅसेसमेंट अॅण्ड एफकोसिमेंट अॅण्ड सिक्वियुटी ईंस्टेरेट अॅण्ड आयन कलम १३(२) सहजावत सिक्वियुटी ईंस्टेरेट (एफकोसिमेंट) कलम, २००२ च्या नियम ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ११.०२.२०२५ रोजी मागील सूचना जारी करून कर्जदार श्री. वकील आशम खात आणि श्री. शेखर आशम खात (दोन्ही कर्जदार आणि गहालदार) यांस सूचविलेली एकूण नमूद रकम क्र. ३३.०५.९९३ (सध्या तेहतीस लाख नऊशे आशम मात्र) खासत त्यावरील व्याज वा रकमेची परतफेड वहाद सूचनेच्या प्राप्तीच्या ताखेबाबत १० दिवसांत करण्यास सांगितले होते.  
रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सूचना देण्यात येते की, निम्नव्याखरीकरांनी खाली नमूद करण्यात आलेल्या मिळकतीच्या प्रत्येक कब्जा सदर निम्नव्याखरीकरांनी नियम ८ आणि ९ सहजावत वहाद अॅण्डचे कलम १३(१) अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक १५ मे, २०२५ रोजी घेतला आहे.  
एवढ्याने कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीची कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीची कर्पाचात आलेला कोणताही व्यवहार हा रॉडिन बँक यांस रकम क्र. ३३.०५.९९३ (सध्या तेहतीस लाख नऊशे आशम मात्र) आणि मागील सूचनेच्या ताखेबाबत त्यावरील व्याज आणि अन्य प्रचार वा रकमेच्या भागाअसतील राहिले.  
ताण मनेच्या विभागाकरिता उल्लेख वेळेच्या संदर्भातच अॅण्डचे कलम (१३) च्या उप-कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.  
**स्थायि मिळकतीचे वर्णन:**  
फ्लॅट क्र. सी-२/४०१, चौथा मजला, अल-महाजिर सीएचएसएल., न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००१३, मोबायलिन ३५३ चौ. फूट.  
सोमावट:  
उत्तर: सी-३ (अल-अमर), दक्षिण: मोदी (मिडल नगर), पूर्वे: सी-१ (मिडल नगर), पश्चिम: रस्ता.  
दिनांक: १५.०५.२०२५  
प्राधिकृत अधिकारी इंडियन बँक ठिकाण: मुंबई

मुंबई येथील कर्ज वसुली न्यायाधिकारपत्राचे अपील क्र. २० सन २०२२  
मधील  
क्रिकेट कोर्ट क्र. ३६ सन २०२२  
वि. ०९  
जेएम फायनान्सियल अॅण्ड रिक्लम्टुरेशन कंपनी लि.  
...प्रमाणपत्र धारक विरुद्ध  
श्री. श्याम मेटल मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि.  
...प्रमाणपत्र कर्जदार  
सूचना  
१. ज्याअर्थी अर्ज सदर न्यायाधिकारपत्राकडे करण्यात आला आहे, ज्याची प्रत येथे जोडलेली आहे. विचारातले अनुषंगी का मंत्रू क वने येथे यासाठी दिहाला सदर सूचना देण्यात येत आहे. सूचना घ्यावी की, सध्या अर्ज १०/०५/२५ नं. ११.०० वा. किंवा न्यायाधिकारपत्रा सोडने त्यानंतर वल्लत अशा वेळी गुनामीकांसाठी घेण्यात येणार आहे.  
२. सुची वल्लत सदर वेळी क्वीटा: किंवा विलड/ वल्लतदंगरे हजर राहणे आणि काही असल्यास तुमचे उत्तर दाखवू करणे आवश्यक आहे.  
३. सूचना घ्यावी की, येथील वल्लत मनुद दिवशी हजर राहण्यास तुम्ही कसूर केल्यास प्रक्रियेची तुमच्या मर्यादिते सुनावणी आहे आणि निर्णय केला जाईल.  
सदर १० क्रिकेट, २०२५ रोजी माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकारपत्रा शिक्क्याने दिले.  
सही/-  
रमना. राजिंदर  
डी.आर.टी. II, मुंबई

**CHANGE OF NAME**  
**NOTE**  
Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM AMARJEET JAGANNATH RAM TO AMARJEET JAGANNATH JAISWAR AS PER AFFIDAVIT DATED 21/5/2024 (REG. NO. 5970). CL- 013  
I HAVE CHANGED MY NAME FROM MRS KALAVANI ATUL BHOSALE TO MRS KALAVANI ATUL BHOSALE AS PER DOCUMENTS. CL- 101  
I HAVE CHANGED MY NAME FROM AJAZ AHMED MUSA MUCHALE TO AEJAZ AHMED MUSA MUCHALE WIDE AFFIDAVIT. CL- 113  
ASHOK BHOGILAL DOSHI HAVE CHANGED MY NAME FROM ASHOK KUMAR BHOGILAL DOSHI TO ASHOK BHOGILAL DOSHI AS PER AFFIDAVIT (47AB 960622) IN MUMBAI, MAHARASHTRA DATED 25/03/2025 ADDRESS: R- 15, LANE 02, SECTOR- 9, CBD BELAPUR, NAVI MUMBAI 400614. CL- 201

I HAVE CHANGED MY NAME FROM OLD NAME : NAINA ANANTH AS PER THE NAME ON MY AADHAR CARD AND BOTH BEING SAME. CL- 801  
I HAVE CHANGED MY NAME FROM NASIMAHMAD JAUWADHMAD TO NASIM JAUWAD AHMAD AS PER GAZETTE NO: (M- 23277147). CL- 901  
MY NAME WAS WRONGLY MENTIONED ON MY SCHOOL LEAVING CERTIFICATE IS YADAV RUPALI GORAKHAI MY CORRECT NAME IS RUPALI GORAKHANATH YADAV (AS PER AADHAR CARD NO: 212141193937). CL- 911  
I HAVE CHANGED MY NAME FROM MRS MAYA DAMODAR KURPANE TO MRS. MAYA SASGAR WAGHAMARE AS PER DOCUMENTS. CL- 999

**PUBLIC NOTICE**  
My client Mrs. Chhanpreet Kaur having address at 3003, "B" Wing, Elishum, Lodha New Cuffe Parade, Wadala (E), Mumbai - 400 037 by way of Sale Deed of Purchase for a valuable consideration has purchased from Mrs. Purintra Piplai Pandya having address at A/802, Enchante, "B" Wing, 8th Floor, Lodha Wadala (E), Mumbai - 400037 All That Plot No. A / 802, Lodha Enchante, "B" Wing, 8th Floor, situate, being and lying at Wadala Trunk Terminal, Salt Pan Road, New Cuffe Parade, Wadala (E), Mumbai - 400 037 bearing C.S No.8 of Salt Pan Division, admeasuring about an area of 194 sqft Carpet Area with One Car Parking bearing No. B-4/1108 together with right, title, interest and benefits comprised in Shree Certificate No. 233 consisting of 10(Ten) Shares of Rs. 50/- each bearing D/S No. 2321 to 2330 (both inclusive) issued by Enchante CHS Ltd. under its common seal. The said Sale Deed of Purchase has been duly Registered with Sub-Registrar Mumbai City - 4 under Serial No. BBE-43641-2025 dated 29/04/2025.  
The aforesaid Transferor has informed that the Original Agreement for Sale between M/s. Lodha Crown Build mart Pvt. Ltd. and Transferor herein duly Registered with Mumbai City - 4 under Serial No. BBE-4367-2014 dated 14th August, 2014 has been lost and / or misplaced and is not traceable in spite of due search and diligence and in support of her statement has lodged a Police Complaint with Wadala Trunk Terminal Police Station, under Lost Report No. 56921-2025 on 07/05/2025. She has further stated that the said Original document has not been pledged / mortgaged with any person(s) / entity for any financial / collateral assistance. If any person(s) finds the same, he/she may deposit it with Wadala Trunk Terminal Police Station or forward it to my above address. Finder will be suitably rewarded.  
All person(s) claiming to have any share, right, title, estate, claim or interest, objection and / or demand in respect of the above referred Flat by way of sale, exchange, lease, license, mortgage, inheritance, gift, lien, charge, maintenance, easement, allotment charge, encumbrance, tenancy, sub-tenancy, trust, covenant or condition, litigation, settlement deed, document, decree or order of any court of law or revenue or statutory authorities, arbitration, award, release, relinquishment, succession, family arrangement or under lost and misplaced title deeds, occupation, possession or other wise of whatsoever nature are hereby required to make the same known in writing along with documentary evidence to the undersigned at the address mentioned above within 14 days from the date hereof, / failing which claims, if any, of such person(s) will be treated as waived and/or abandoned & not binding on my client.  
Sd/-  
Place: Mumbai Advocate Anita Manjalkar Date: 16.05.2025 (Advocate High Court)

**PUBLIC NOTICE**  
This is to inform General Public at large that my clients intend to purchase and acquire Flat more particularly described in the Schedule hereunder written from Mr. Aditya Gopp Belani free from all encumbrances.  
Any person's having or Claiming any right, title, demand or interest whatsoever into or upon or in respect of said Flat described in the Schedule in any respect, by way of Sale, Exchange, Lease, License, Trust, Inheritance, Legal Heirs, Possession, Attachment, Gift, Lis Pendens, Lien, Interest, Charge, Mortgage, Lease, Deed or otherwise whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned within 15 (Fifteen) days from the date of publication hereof, with documents in support of his/her/their claims/objections. If no claims/objections are received within the above stipulated period shall be considered and treated as deliberately/voluntarily abandoned, waived and given up all their rights and thereafter no claims or objections shall be taken in consideration.  
**SCHEDULE OF THE FLAT**  
Flat No. G7 admeasuring 350 sq.ft carpet area i.e. equivalent to 32.53 sq.mtrs. carpet area on the ground floor in the building known as 'Sai Sangeet' of 'Sai Sangeet Co-operative Housing Society Limited', situated on Plot No. 368, Vithalbhai Patel Road, Linking Road, Khar (West), Mumbai 400052, lying on land bearing C.T.S No. E-288, of Village Bandra 'E', Taluka Andheri, Mumbai Suburban District along with Share Certificate No. 20 dated 01-12-1992 holding five (5) fully paid up shares of Rs. 50/- each numbered from 96 to 100 (both inclusive) issued by the Society.  
Date: 16/05/2025  
Place: Mumbai Advocate Anita Manjalkar Date: 16.05.2025 (Advocate High Court)

**जाहीर सूचना**  
तमाम जनतेस यादारे सूचना देण्यात येते की, आम्ही याखाली लिहिलेल्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या, कोणत्याही स्वरुपाचे सर्व वेळी आणि प्रभागांपासून संपूर्ण असलेल्या मालमतेच्या ("मालमत्ता") संदर्भात श्री. देवांग एस. परमाना आणि ध्रुव डी. परमाना, पता - सतनिका क्र. ६९, सुपुत्र बिडींग, बोटाऊन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., २७४, जे डी. मार्ग, आतावा तारदव मार्ग, रोडदोडे येथे स्थित आणि मलबार आणि कंबाला हिल विभाग, मुंबई ४००००७ (यापुढील "मालक" असे उल्लेखित) यांच्या हक्क, हितसंबंध आणि स्पष्ट व विक्रीयोग्य शीक्याची चौकशी करित आहोत. मालकांनी असे सांगितले आहे की, श्री. सुभान्दीकर, परमाना आणि सी. वेंदा एस. परमाना यांच्याद्वारे मालमतेच्या संदर्भात बनविलेले करारपत्र आणि/किंवा करारनामा आणि/किंवा हमी आणि/किंवा इतर लिखित ("मूळ शीक्येक दस्तऐवज") त्यांच्या ताब्यात नाही आणि गहाळ जाले आहे आणि/किंवा योग्य चौकशी केल्यानंतरही सापडत नाही. मालकांनी सुद्धे केली आहे की, मूळ शीक्येक दस्तऐवज कोणत्याही व्यक्ती/व्यक्तीकडे आणि/किंवा संस्थांकडे मालमतेच्या संदर्भात प्रतीभूती निर्माण करण्याच्या उद्देशाने जारी केलेले नाही.  
निम्नउल्लेखित मालमता किंवा तिच्या कोणत्याही भागा/भाग्यांच्या संदर्भात विक्री, देवाणघेवाण, भाडेपट्टी, पोट-भाडेपट्टी, अर्भित्वांकन, गहाणवट, प्रभार, धारणाधिकार, उत्तराधिकार, भेट, देयबाबत, वहादत, न्यास, भाडेकर, मार-भाडेकर, परवाना, भोगवट, दावा, कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाच्या हद्दूम किंवा अर्थ, कंत्राट/कारार, ठिकास अधिकार, भागीदारी, कोणतेही लिखित आणि/किंवा व्यवस्था या मार्ग किंवा अन्यथा कोणत्याही इतर मार्ग किंवा कोणत्याही हक्क, शीक्येक, लाभ, हितसंबंध, दावा किंवा मागील असणाऱ्या कोणतेही बँक किंवा वित्तीय संस्था समाविष्ट असणाऱ्या सर्व संस्था/व्यक्तींनी यादारे त्याबाबत सहाय्यक कागदांपुरतो पुराव्यासह लेखी स्वरुपात निम्नस्वाभारीकर यांना खाली लिहिलेल्या पत्ता आणि ईमेल आदर्शिकर, येथील नोंदणीकापसून १५ (चौदा) दिवसांच्या आत सूचित करावे, असे न केल्यास असा हक्क, शीक्येक, लाभ, हितसंबंध, दावा आणि/किंवा मागील, अर्ज असल्यास, सर्व हेतू आणि कारणांकरिता सोडवू दिले आणि/किंवा त्याच कडे असे समजण्यात येईल.  
**वरील उल्लेखित अनुसूची**  
(मालमतेचे वर्णन)  
बोटाऊन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.द्वारे पारित भाग प्रमाणपत्र क्र. २२ दिनांक ३० जून, १९८२ अन्वये इन्टिग्रेटेड व्ह. ७६ ते ८० (दोन्ही समाविष्ट) धारण केलेल्या रु. २५०/- (रुपये दोनशे पन्नास मात्र) ये सर्व ५ (पाच) पूर्णतः भरणा केलेले समभाग व त्यासह २७४, जे. डी. मार्ग, आतावा तारदव मार्ग, रोडदोडे येथे स्थित आणि मलबार आणि कंबाला हिल विभाग, मुंबई ४००००७ या नवीन सेंट्रल क्र. ६९६ धारण केलेल्या जमीनधार उच्या "सुपुत्र" या इमारतीमधील १ कार पार्किंगसह ६ व्या मजल्यावरील सतनिका क्र. ६९ मोजणा अदमासे ७५२ चौ.फू. (कापेट क्षेत्रफळ) या निवासी जागेच्या वापर आणि ताब्याचे हक्क.  
दिनांक १६ मे, २०२५  
जानी अॅण्ड पारिख करिता लिटर सी. जानी, भागीदार अॅडव्होकेट्स आणि सॉलिसिटर्स ३११, दलामल टॉवर, २११, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिडम पॉईन्ट, मुंबई ४०० ०२१. ईमेल: nirav.jani@plaw.in

**सर्व उत्तरवादींचे नाव आणि पत्ते**  
श्री. श्याम मेटल मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि.- १ गड क्र. ५९ आणि ६०, शिवापेठ रोड, गाव कांदा, तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३.  
श्री. सुरेशकुमार अतरसिंग बुंदीवाल - १ फ्लॅट क्र. ७०२, ७वा मजला, पिनकॉड बी, वसंत अँडकर, एलबीएस मार्ग, मुलुंद (पू.), मुंबई - ४०००६०.  
३. भरत भुषण कोसिक - २३३०/२३५, रामनगर, लि. मार्ग, नवी दिल्ली-४०००३५.  
४. उमाकांत मोहितलाल अमरावला:- जी ७०६, ७वा मजला, रेडवूड सोसायटी, वसंत गाडन, मुलुंद (पश्चिम), मुंबई ४००००८.  
५. सुजाता उमाकांत अमरावला:- जी ७०६, ७वा मजला, रेडवूड सोसायटी, वसंत गाडन, मुलुंद (पश्चिम), मुंबई ४००००८.

**महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई-४०० ०३२**  
**निविदा सूचना**  
राज्य मंत्रीमंडळाच्या दि. २ जानेवारी, २०२५ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये ई- कॅबिनेट प्रणाली लागू करण्याबाबत निदेश देण्यात आले आहेत. यातनुसार ई- कॅबिनेट प्रणाली पूर्ण झरताने कार्यान्वित होण्यासाठी मंत्री परिषदेच्या सर्व मा. सदस्यांकडे आयपॅडची आवश्यकता असल्याने तातडीने ५० आयपॅड पुरविण्यासाठी अनुभवी पुरवठादारांकडून ई-निविदा प्रणालीद्वारे निविदा मागविण्यात येत आहेत. या कामाची अंदाजित रक्कम रु. १,१६,६५,०००/- (अक्षरी रूपये एक कोटी सोळा लाख पचास हजार फक्त) एवढी आहे. कोच्या निविदेचा नमुना महाराष्ट्र शासनाच्या <http://mahatenders.gov.in> या संकेतस्थळावर उपलब्ध असून सर्व निविदा प्रक्रिया होणार आहे.  
क्रमांक: एसटीवाय-२०२५/प्र.क्र.१९/२०२५/मंआस्था-२, सामान्य प्रशासन विभाग का. क्र. मंआस्था-२, २ रा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. सही/- अरव संचित  
डीजीआयपीआर-२०२५-२६/६८५ सामान्य प्रशासन विभाग

**PUBLIC NOTICE**  
My client Mrs. Chhanpreet Kaur having address at 3003, "B" Wing, Elishum, Lodha New Cuffe Parade, Wadala (E), Mumbai - 400 037 by way of Sale Deed of Purchase for a valuable consideration has purchased from Mrs. Purintra Piplai Pandya having address at A/802, Enchante, "B" Wing, 8th Floor, Lodha Wadala (E), Mumbai - 400037 All That Plot No. A / 802, Lodha Enchante, "B" Wing, 8th Floor, situate, being and lying at Wadala Trunk Terminal, Salt Pan Road, New Cuffe Parade, Wadala (E), Mumbai - 400 037 bearing C.S No.8 of Salt Pan Division, admeasuring about an area of 194 sqft Carpet Area with One Car Parking bearing No. B-4/1108 together with right, title, interest and benefits comprised in Shree Certificate No. 233 consisting of 10(Ten) Shares of Rs. 50/- each bearing D/S No. 2321 to 2330 (both inclusive) issued by Enchante CHS Ltd. under its common seal. The said Sale Deed of Purchase has been duly Registered with Sub-Registrar Mumbai City - 4 under Serial No. BBE-43641-2025 dated 29/04/2025.  
The aforesaid Transferor has informed that the Original Agreement for Sale between M/s. Lodha Crown Build mart Pvt. Ltd. and Transferor herein duly Registered with Mumbai City - 4 under Serial No. BBE-4367-2014 dated 14th August, 2014 has been lost and / or misplaced and is not traceable in spite of due search and diligence and in support of her statement has lodged a Police Complaint with Wadala Trunk Terminal Police Station, under Lost Report No. 56921-2025 on 07/05/2025. She has further stated that the said Original document has not been pledged / mortgaged with any person(s) / entity for any financial / collateral assistance. If any person(s) finds the same, he/she may deposit it with Wadala Trunk Terminal Police Station or forward it to my above address. Finder will be suitably rewarded.  
All person(s) claiming to have any share, right, title, estate, claim or interest, objection and / or demand in respect of the above referred Flat by way of sale, exchange, lease, license, mortgage, inheritance, gift, lien, charge, maintenance, easement, allotment charge, encumbrance, tenancy, sub-tenancy, trust, covenant or condition, litigation, settlement deed, document, decree or order of any court of law or revenue or statutory authorities, arbitration, award, release, relinquishment, succession, family arrangement or under lost and misplaced title deeds, occupation, possession or other wise of whatsoever nature are hereby required to make the same known in writing along with documentary evidence to the undersigned at the address mentioned above within 14 days from the date hereof, / failing which claims, if any, of such person(s) will be treated as waived and/or abandoned & not binding on my client.  
Sd/-  
Place: Mumbai Advocate Anita Manjalkar Date: 16.05.2025 (Advocate High Court)

**PUBLIC NOTICE**  
This is to inform General Public at large that my clients intend to purchase and acquire Flat more particularly described in the Schedule hereunder written from Mr. Aditya Gopp Belani free from all encumbrances.  
Any person's having or Claiming any right, title, demand or interest whatsoever into or upon or in respect of said Flat described in the Schedule in any respect, by way of Sale, Exchange, Lease, License, Trust, Inheritance, Legal Heirs, Possession, Attachment, Gift, Lis Pendens, Lien, Interest, Charge, Mortgage, Lease, Deed or otherwise whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned within 15 (Fifteen) days from the date of publication hereof, with documents in support of his/her/their claims/objections. If no claims/objections are received within the above stipulated period shall be considered and treated as deliberately/voluntarily abandoned, waived and given up all their rights and thereafter no claims or objections shall be taken in consideration.  
**SCHEDULE OF THE FLAT**  
Flat No. G7 admeasuring 350 sq.ft carpet area i.e. equivalent to 32.53 sq.mtrs. carpet area on the ground floor in the building known as 'Sai Sangeet' of 'Sai Sangeet Co-operative Housing Society Limited', situated on Plot No. 368, Vithalbhai Patel Road, Linking Road, Khar (West), Mumbai 400052, lying on land bearing C.T.S No. E-288, of Village Bandra 'E', Taluka Andheri, Mumbai Suburban District along with Share Certificate No. 20 dated 01-12-1992 holding five (5) fully paid up shares of Rs. 50/- each numbered from 96 to 100 (both inclusive) issued by the Society.  
Date: 16/05/2025  
Place: Mumbai Advocate Anita Manjalkar Date: 16.05.2025 (Advocate High Court)

**जाहीर सूचना**  
तमाम जनतेस यादारे सूचना देण्यात येते की, आम्ही याखाली लिहिलेल्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या, कोणत्याही स्वरुपाचे सर्व वेळी आणि प्रभागांपासून संपूर्ण असलेल्या मालमतेच्या ("मालमत्ता") संदर्भात श्री. देवांग एस. परमाना आणि ध्रुव डी. परमाना, पता - सतनिका क्र. ६९, सुपुत्र बिडींग, बोटाऊन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., २७४, जे डी. मार्ग, आतावा तारदव मार्ग, रोडदोडे येथे स्थित आणि मलबार आणि कंबाला हिल विभाग, मुंबई ४००००७ (यापुढील "मालक" असे उल्लेखित) यांच्या हक्क, हितसंबंध आणि स्पष्ट व विक्रीयोग्य शीक्याची चौकशी करित आहोत. मालकांनी असे सांगितले आहे की, श्री. सुभान्दीकर, परमाना आणि सी. वेंदा एस. परमाना यांच्याद्वारे मालमतेच्या संदर्भात बनविलेले करारपत्र आणि/किंवा करारनामा आणि/किंवा हमी आणि/किंवा इतर लिखित ("मूळ शीक्येक दस्तऐवज") त्यांच्या ताब्यात नाही आणि गहाळ जाले आहे आणि/किंवा योग्य चौकशी केल्यानंतरही सापडत नाही. मालकांनी सुद्धे केली आहे की, मूळ शीक्येक दस्तऐवज कोणत्याही व्यक्ती/व्यक्तीकडे आणि/किंवा संस्थांकडे मालमतेच्या संदर्भात प्रतीभूती निर्माण करण्याच्या उद्देशाने जारी केलेले नाही.  
निम्नउल्लेखित मालमता किंवा तिच्या कोणत्याही भागा/भाग्यांच्या संदर्भात विक्री, देवाणघेवाण, भाडेपट्टी, पोट-भाडेपट्टी, अर्भित्वांकन, गहाणवट, प्रभार, धारणाधिकार, उत्तराधिकार, भेट, देयबाबत, वहादत, न्यास, भाडेकर, मार-भाडेकर, परवाना, भोगवट, दावा, कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाच्या हद्दूम किंवा अर्थ, कंत्राट/कारार, ठिकास अधिकार, भागीदारी, कोणतेही लिखित आणि/किंवा व्यवस्था या मार्ग किंवा अन्यथा कोणत्याही इतर मार्ग किंवा कोणत्याही हक्क, शीक्येक, लाभ, हितसंबंध, दावा किंवा मागील असणाऱ्या कोणतेही बँक किंवा वित्तीय संस्था समाविष्ट असणाऱ्या सर्व संस्था/व्यक्तींनी यादारे त्याबाबत सहाय्यक कागदांपुरतो पुराव्यासह लेखी स्वरुपात निम्नस्वाभारीकर यांना खाली लिहिलेल्या पत्ता आणि ईमेल आदर्शिकर, येथील नोंदणीकापसून १५ (चौदा) दिवसांच्या आत सूचित करावे, असे न केल्यास असा हक्क, शीक्येक, लाभ, हितसंबंध, दावा आणि/किंवा मागील, अर्ज असल्यास, सर्व हेतू आणि कारणांकरिता सोडवू दिले आणि/किंवा त्याच कडे असे समजण्यात येईल.  
**वरील उल्लेखित अनुसूची**  
(मालमतेचे वर्णन)  
बोटाऊन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.द्वारे पारित भाग प्रमाणपत्र क्र. २२ दिनांक ३० जून, १९८२ अन्वये इन्टिग्रेटेड व्ह. ७६ ते ८० (दोन्ही समाविष्ट) धारण केलेल्या रु. २५०/- (रुपये दोनशे पन्नास मात्र) ये सर्व ५ (पाच) पूर्णतः भरणा केलेले समभाग व त्यासह २७४, जे. डी. मार्ग, आतावा तारदव मार्ग, रोडदोडे येथे स्थित आणि मलबार आणि कंबाला हिल विभाग, मुंबई ४००००७ या नवीन सेंट्रल क्र. ६९६ धारण केलेल्या जमीनधार उच्या "सुपुत्र" या इमारतीमधील १ कार पार्किंगसह ६ व्या मजल्यावरील सतनिका क्र. ६९ मोजणा अदमासे ७५२ चौ.फू. (कापेट क्षेत्रफळ) या निवासी जागेच्या वापर आणि ताब्याचे हक्क.  
दिनांक १६ मे, २०२५  
जानी अॅण्ड पारिख करिता लिटर सी. जानी, भागीदार अॅडव्होकेट्स आणि सॉलिसिटर्स ३११, दलामल टॉवर, २११, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिडम पॉईन्ट, मुंबई ४०० ०२१. ईमेल: nirav.jani@plaw.in

**सर्व उत्तरवादींचे नाव आणि पत्ते**  
श्री. श्याम मेटल मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि.- १ गड क्र. ५९ आणि ६०, शिवापेठ रोड, गाव कांदा, तालुका वाडा, ठाणे - ४२१३०३.  
श्री. सुरेशकुमार अतरसिंग बुंदीवाल - १ फ्लॅट क्र. ७०२, ७वा मजला, पिनकॉड बी, वसंत अँडकर, एलबीएस मार्ग, मुलुंद (पू.), मुंबई - ४०००६०.  
३. भरत भुषण कोसिक - २३३०/२३५, रामनगर, लि. मार्ग, नवी दिल्ली-४०००३५.  
४. उमाकांत मोहितलाल अमरावला:- जी ७०६, ७वा मजला, रेडवूड सोसायटी, वसंत गाडन, मुलुंद (पश्चिम), मुंबई ४००००८.  
५. सुजाता उमाकांत अमरावला:- जी ७०६, ७वा मजला, रेडवूड सोसायटी, वसंत गाडन, मुलुंद (पश्चिम), मुंबई ४००००८.

**बँक ऑफ बँडोरा Bank of Baroda**  
रिजनल स्ट्रेड अॅसेट रिक्लम्टुरे शाखा एएमएडकल्युआर, ६वा मजला, बडोदा हाऊस, दिवाण शांतिंग सेंटरच्या मागे, एस्केरी रोड, जोगेश्वरी (पश्चिम) मुंबई - ४००१०२  
ईमेल: sarmmw@bankofbaroda.co.in

**जाहीर सूचना**  
यादारे जनतेस सूचना देण्यात येत आहे की कुमारी सीमा सेठ येथे खाली लिहिलेल्या परिशिष्टात अधिक विरोधपत्त्याने वर्णन केलेल्या सर्व अडथळ्यापासून मुक्त प्रिमायसेस आम्हच्या अशिलाना किंवा कर्पाचात नसाहित्या मुद्दम, प्रयाकर, सांघादक आणि प्रदायक यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दिशाभूल सर्व्वेकी जाहिरातदारांचे असले ज्यामध्ये नसाहित्य कोणतीही भूमिका असणार नाही.

**जाहीर सूचना**